

ISSN 2277- 8063 (Print)



Navjyot

नवज्योत

**INTERNATIONAL INTERDISCIPLINARY
RESEARCH JOURNAL**

(Science, Humanities, Social Sciences, Languages,
Commerce & Management)

Quarterly, High Impact Factor, Peer Reviewed,
Referred & Indexed Journal



Library
Unmist
18.07.2003



www.navjyot.net

E-mail : editornavjyot@gmail.com



44.	History	JRD Tata a Visionary Nation Builder	Waghmare Kabirdas Sudam	170-174
45.	इतिहास	महाराष्ट्रातील चळवळीच्या इतिहास अनुषंगाने हैद्राबाद मुक्तीसंग्रामात मराठवाड्याचे योगदान	शिवाजी काशीनाथ गायकवाड	175-177
46.	राज्यशास्त्र	स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महाराष्ट्रामधील सामाजिक चळवळीचे नेतृत्व: एक अभ्यास	संजय बाळगोंडा खोत	178-181
47.	राज्यशास्त्र	महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ आणि शेतकरी संघटनेतील गटबाजीचे राजकारण	प्रा. डॉ. संजय सागरु सपकाळ	182-185
48.	इतिहास	श्री बापू तुकाराम गुरव : एक अपरिचित स्वातंत्र्यसैनिक	श्री. संदीप बळवंत गुरव	186-189
49.	इतिहास	वसतिगृह चळवळीपाठीमागील छत्रपती शाहू महाराजांची भूमिका	श्री.संदिप वसंतराव जाधव	190-194
50.	इतिहास	पर्यावरण चळवळीचे भारतीय आयाम व महात्मा गांधीजींच्या पर्यावरण विषयक विचारांची उपयुक्तता	समाधान आबा जाधव	195-199
51.	इतिहास	तात्यासाहेब कोरे यांचे वारणा खोऱ्यातील सहकार चळवळीला लाभलेले योगदान	सौरभ राजेश झेंडे	200-203
52.	इतिहास	समाज सुधारणेत सावित्रीबाई फुले यांचे योगदान	डॉ.हणमंत बाळकृष्ण नागणे	204-206
53.	History	Role of Naval Central Strike Committee during RIN Mutiny 1946	Mr. Somanath Satapute	207-212
54.	History	Thoughts of Dr. Babasaheb Ambedkar and Challeges in The Implementation of Fundamental Rights	Harshal Shashikant Shinge	213-219
55.	Economics	Economic Ideas of Mahatma Gandhi in Relevance of Globalization	Dr. Dnyanraja Chighalikar	220-222
56.	राज्यशास्त्र	1991 च्या मुक्त अर्थव्यवस्थेचे राजकीय क्षेत्रावर झालेला परिणाम	शरद विठ्ठल पाटील	223-225
57.	राज्यशास्त्र	1991 च्या मुक्त अर्थव्यवस्थेचे अनुसूचित जातीच्या चळवळीवरील राजकीय परिणाम	उषादेवी अंकुश कांबळे	226-228
58.	राज्यशास्त्र	1991 च्या नवीन आर्थिक धोरणाचे भारतातील निवडक राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या धोरणावरील परिणाम	श्री राजेंद्र शरद जायकर डॉ. टी. एम. पाटील	229-234
59.	इतिहास	जागतिकीकरण व पर्यटन : एक चिकित्सा	डॉ. सुरेश मारुती चव्हाण प्रा. प्रशांत प्रकाश कांबळे	235-237
60.	Library & Inf science	जागतिकीकरणात महाविद्यालयीन ग्रंथपालाची बदलती भूमिका	समीर श्रीहरी कुलकर्णी	238-241
61.	वाणिज्य	महात्मा गांधी : शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय विचार	प्रा. सचिन सोमगोंडा पाटील प्रतीक्षा पुंडलिक दुंडगे	242-244
62.	अर्थशास्त्र	1991 च्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणाचे आर्थिक परिणाम	अश्विनी विपुल पाटील शुभांगी वसंत ठोंबरे	245-248
63.	राज्यशास्त्र	महिलांचे राजकारण विशेष संदर्भ कराड महानगरपालिका	तृप्ती रमेश मोरे	249-252
64.	राज्यशास्त्र	भारतीय राजकारणाचे आघाड्यांच्या राज्यकारणाकडून बहुमताकडे वाटचाल- स्थिती आणि वास्तव	प्रा. डॉ. विक्रमराव नारायणराव पाटील	253-257



Economic Ideas of Mahatma Gandhi in Relevance of Globalization
Dr. Dnyanraja Chighalikar, (Associate Professor of Economics) Arts, Commerce and
Science College, Gadhinglaj

Introduction:

Mahatma Gandhi, the Father of the Nation, is known for his nonviolent struggle for India's independence from the British Empire. Apart from his political activism, he was also an economic thinker and had some unique ideas about the economy. His ideas were centred around self-sufficiency, decentralization, and sustainable development. In this research paper, attempt has been made to discuss the economic ideas of Mahatma Gandhi and their relevance in the context of globalization.

Objectives of the study:

1. To know the early life and career of Mahatma Gandhi.
2. To Discuss the Economics Ideas of Mahatma Gandhi in Globalization

Hypothesis of the study:

1. Gandhian idea of economy is contradictory to Globalization.

Research Methodology:

This Study is basis on the secondary sources of data. Secondary data has been collected from books, Journals and Websites. The same data has been analysed and this paper is prepared.

Life and carrier of Mahatma Gandhi:

Mohandas Karamchand Gandhi Popularly known as Mahatma Gandhi. He was an Indian nationalist leader who played a key role in India's struggle for independence from British colonial rule. Mahatma Gandhi was born into a Hindu family in Porbandar, a coastal town in present-day Gujarat, India. His father, Karamchand Gandhi, was a political figure in Porbandar, and his mother, Putlibai Gandhi, was a deeply religious woman who had a significant influence on Gandhi's life and philosophy.

Gandhi married to Kasturba at the age of 13. He had four sons together, Harilal, Manilal, Ramdas, and Devdas. Kasturba Gandhi played an important role in Gandhi's life and was also a political activist in her own right. Gandhi's political career began in South Africa, where he fought for the rights of Indian immigrants who faced discrimination and persecution. He developed his philosophy of nonviolent resistance, which he called Satyagraha, during his time in South Africa. After returning to India in 1915, Gandhi became a prominent leader of the Indian National Congress, which was major political organization during that time.

Gandhi's Economic Ideas:

Gandhi believed that the economic system should be cantered around the welfare of the people and should not be driven by profit. He advocated for a decentralized economic system where the means of production are owned and controlled by the people. This would promote self-sufficiency and reduce dependency on external sources.

Gandhi also believed in the concept of swadeshi, which means the use of local products and resources. He encouraged people to use locally produced goods and services to promote local industries and prevent the exploitation of resources by foreign powers. This would lead to the development of local economies and promote sustainable development.

Gandhi's economic ideas were grounded in his philosophical beliefs and his vision of a just and equitable society. He believed that economic activity should be guided by moral principles and not solely by profit motive. He envisioned an economic system that placed the welfare of the people at the centre and not just the interests of a few elites. Gandhi's economic ideas can be summarized under the following themes:



6. Agriculture Development:

Gandhi's thoughts on agriculture development were shaped by his belief in the importance of self-sufficiency, sustainability, and the well-being of rural communities. He believed that agriculture was not just an economic activity but also a way of life, and that rural development was essential for the well-being of the entire nation.

Gandhi believed that agriculture should be sustainable and not come at the cost of the environment. He advocated for the use of organic farming methods, the protection of natural resources, and the conservation of biodiversity. Gandhi also believed in the importance of traditional knowledge and practices for sustainable agriculture.

Conclusion:

Therefore In nutshell, we have to recognise the thought of Gandhiji, in which he said, there should be production by masses rather than mass production. Mahatma Gandhi's economic ideas are highly relevant in the context of globalization. His ideas of self-sufficiency, decentralization, and sustainable development can promote local economies and prevent the exploitation of resources by foreign powers.

His emphasis on environmental sustainability is also important in the current context of climate change. Therefore, it is essential to incorporate Gandhi's economic ideas into the current economic system to promote a more equitable and sustainable global economy. Mahatma Gandhi's economic ideas were ahead of his time and remain relevant in the contemporary global economic context.

His emphasis on moral principles, economic self-sufficiency, and sustainable development provides valuable insights into how economic development can be achieved without harming the environment or neglecting the welfare of the people. Gandhi's economic ideas can serve as a guide for policymakers, activists, and citizens in building a just and equitable global economic system.

Reference:

- 1.Kataria Monika, 'Economic Ideas of Mahatma Gandhi', Inspira Research Association, <https://inspirajournals.com>
2. Shikhare G. S., 'Gandhian economic order in the new millennium', www.mkgandhi.org
- 3.Dabholkar Devdutta, 'Economic Thought of Gandhi', <https://www.asj.upd.edu.ph>
- 4.Kumar Dipu, 'Gandhian Thoughts on Economics', <https://www.researchgate.net>
- 5.Chighalikar Dnyanraja, Sarvoday 'Mahatma Gandhi ani Nai Talim', spandan Panchavishi, Sarvoday Vivek jeevanvidya Public School, Gadhinglaj

